



वसई-विरार शहर महानगरपालिका अनधिकृत बांधकाम विभाग

दि.०२/११/२०२२

प्रेसनोट

दिनांक ०१ व ०२ नोव्हेंबर, २०२२ रोजी मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार व अति.आयुक्त श्री.आशिष पाटील यांचे निर्देशानुसार व उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती 'सी' चंदनसार, 'जी' वालीव व 'एफ' पेल्हार अंतर्गत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

प्रभाग समिती 'सी' मधील चौधरी वाडी, सहकार नगर, विरार पूर्व परिसरातील ३ इमारतींचे वरचे २ मजले (अंदाजे २००० चौ.फुट क्षेत्रफळ) व त्याच ठिकाणी बांधकाम सुरु असलेल्या ४००० चौ.फुट क्षेत्रफळाच्या एका रिकाम्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम प्रभाग समिती 'सी' चंदनसार चे प्र.सहा.आयुक्त श्री. गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निष्कासीत करण्यात आले. तसेच प्रभाग समिती 'सी' मधील गोपचरपाडा येथील नाल्यालगत बांधकाम सुरु असलेल्या तसेच २ गाळे व ६ सदनिका असलेल्या दोन २५०० चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या दोन माजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी श्री.अजित मुठे, उप-आयुक्त अतिक्रमण विभाग, प्र.सहा.आयुक्त श्री. गणेश पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख विजय गोतमारे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

प्रभाग समिती 'जी' वालीव अंतर्गत धुमाळनगर येथील सर्व्हे नं.३४/१ वालीव, वसई पूर्व या ठिकाणी १७०० चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या अनधिकृत पत्राशेडच्या बांधकामावर प्रभाग समिती 'जी' वालीव चे सहा.आयुक्त श्रीम.धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी सहा.आयुक्त श्रीम.धनश्री शिंदे, कनिष्ठ अभियंता श्री.कल्पेश कडव, लिपिक श्री.विजय नडगे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

तसेच प्रभाग समिती 'एफ' मधील संतोषभुवन, हवाईपाडा, नालासोपारा पूर्व येथील परिसरातील ५०० चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या दोन अनधिकृत गाळयांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभाग 'एफ' चे अतिक्रमण विभागाचे अभियंता कनिष्ठ किशोर पोवार व केयूर पाटील, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

वरीलप्रमाणे एकूण अंदाजे ११ ते १२ हजार चौ.फुट क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले. मा.आयुक्त महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई सुरु करण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकाम विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका